

सामुहिक प्रोत्साहन योजना-२०१३ अंतर्गत
बांधकाम परवानाविषयी निर्माण झालेला संप्रम
दूर करणे व सुक्ष्म, लघु व मध्यम वस्त्रोद्योग
घटकांच्या व्याज दर अनुदान मागणीबाबत..

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग

शासन परिपत्रक क्रमांक- बैठक-२०२५/प्र.क्र.१०/उद्योग-८,

दालन क्रमांक ११२, पहिला मजला, विस्तार इमारत, मादाम कामा मार्ग,

हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक:- २४ जून, २०२५

वाचा:-

१. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. पीएसआय-२०१९/प्र.क्र.५४/उद्योग-८, दि.०१.०४.२०१३
२. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. पीएसआय-२०१९/प्र.क्र.४६/उद्योग-८, दि.१६.०९.२०१९
३. ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. व्हीपीएम-२०१५/प्र.क्र.३०/पं.रा-४, दि.११.१२.२०१५.
४. उद्योग, ऊर्जा व कामगार शासन पत्र क्र. साप्रोयो-२०१५/प्र.क्र.५४/उद्योग-८, दि.१२.०५.२०१५.
५. मा.मंत्री (उद्योग) यांचे अध्यक्षतेखाली दि.०३.०४.२०२५ रोजी संपन्न झालेल्या बैठकीचे इतिवृत्त.
६. अतिरिक्त उद्योग संचालक, उद्योग संचालनालय, मुंबई यांचे पत्र क्र.उसं.साप्रोयो-२०१९/ औ.प्रो.अ./२०२५/ A-५७१, दि.०९.०६.२०२५.

प्रस्तावना:-

राज्यातील इचलकरंजी, जि.कोल्हापूर क्षेत्रातील सुक्ष्म, लघु व मध्यम वस्त्रोद्योग घटकांना सामुहिक प्रोत्साहन योजना-२०१३ अंतर्गत बांधकाम परवाना व व्याजदर अनुदानाच्या अनुषंगाने येणाऱ्या अडी-अडचणींचे निराकरण करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे समवेत मा.मंत्री (उद्योग) यांचे अध्यक्षतेखाली दिनांक ०३.०४.२०२५ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीचे इतिवृत्त दि.१९.०५.२०२५ रोजी निर्गमित करण्यात आले आहे. बैठकीमध्ये झालेली चर्चा व त्यानुषंगाने उद्योग संचालनालयाकडून प्राप्त झालेल्या दि.०९.०६.२०२५ च्या पत्रास अनुलक्षून याविषयी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन परिपत्रक:-

सामुहिक प्रोत्साहन योजना-२०१३ अंतर्गत बांधकाम परवानाविषयी निर्माण झालेला संभ्रम दूर करणे आणि सुक्ष्म, लघु व मध्यम वस्त्रोद्योग घटकांच्या व्याजदर अनुदानच्या मागणीबाबत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत:-

- i. ग्रामविकास विभाग यांचे ग्रामीण क्षेत्रातील बांधकाम परवानगी देणेबाबत दि.११.१२.२०१५ रोजीचा शासन निर्णय क्र.व्हीपीएम-२०१५/प्र.क्र.३०/पं.रा.-४ नुसार बांधकाम परवाना संदर्भात ज्या सुधारणा केलेल्या आहेत, या दि.१५.०५.२०१५ पासून अंमलात आलेल्या आहेत. म्हणजेच दि.१४.०५.२०१५ रोजी पुर्वी ज्या ज्या उद्योजकांनी ग्रामपंचायतीमार्फत बांधकाम परवाना घेतलेला आहे, तो ग्राह्य धरण्यात यावा. त्यानुसार नवीन किंवा विस्तारीकरण उद्योगाकरीता विहित मुदतीत अर्ज करणारे उद्योजक यांना सामुहिक प्रोत्साहन योजना-२०१३ अंतर्गत पात्रता प्रमाणपत्राचा लाभ देण्याबाबतच्या अर्जाची सखोल तपासणी करून उद्योग संचालनालयामार्फत/संबंधित विभागीय कार्यालय/संबंधित जिल्हा उद्योग केंद्र यांनी नियमानुसार पुढील कार्यवाही करावी.
 - ii. सामुहिक प्रोत्साहन योजना-२०१३ अंतर्गत ज्या सुक्ष्म, लघु व मध्यम वस्त्रोद्योग उद्योजकांनी पात्रता प्रमाणपत्र घेतले आहे आणि ज्या उद्योजकांना महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाकडून ५% व्याज अनुदान सवलतीचा लाभ मिळालेला नाही, अशा विहित मुदतीत अर्ज केलेल्या उद्योजकांना वस्त्रोद्योग विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेऊन सामुहिक प्रोत्साहन योजना-२०१३ अंतर्गत ५% व्याज अनुदान सवलतीचा लाभ देण्याबाबत अर्जाची योग्य तपासणी करून उद्योग संचालनालयामार्फत/संबंधित विभागीय कार्यालय/ संबंधित जिल्हा उद्योग केंद्र यांनी पुढील कार्यवाही करावी.
२. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक क्रमांक २०२५०६२४११४३१२३२१० असा आहे. सदर परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(विनोद मेंढे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे सचिव, मलबार हिल, मुंबई

२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
३. मा.उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन)यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
४. मा.उप मुख्यमंत्री (गृह व नगर विकास)यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
५. मा.मंत्री (उद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
६. मा. राज्यमंत्री (उद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
७. सर्व मा.मंत्री/मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
८. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई
९. अपर मुख्य सचिव, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- १०.अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
- ११.अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
- १२.अपर मुख्य सचिव (वस्त्रोद्योग), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई
- १३.प्रधान सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- १४.सचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई
- १५.विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई
- १६.मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अंधेरी (पू), मुंबई
- १७.आयुक्त, (वस्त्रोद्योग), वस्त्रोद्योग आयुक्तालय, सिव्हील लाईन, नागपूर
१८. अतिरिक्त/सह उद्योग संचालक, उद्योग संचालनालय, नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई
१९. सर्व महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र
- २०.निवडनस्ती (उद्योग-८)